Form No. URC-2

Advertisement giving notice about registration

under Part lof Chapter XXI of the Act

Pursuant to section 374(b) of the companies

Act, 2013 and Rule 4(1) of the companies

(Authorised to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-

section (2) of section 366 of the Companies Act,

2013, an application has been proposed to be made

after fifteen days hereof but before the expiry of

thirty days hereinafter to the Registrar of company

at 100, Everest, Marine Drive, Mumbai-400002that

Good Fettle Co., a partnership firm may be registered

under Part I of Chapter XXI of the Companies Act

2013, as a company limited by shares. 2. The

principal objects of the company are as follows: To

carry on the business of promoting good health and

well-being for people by means of sale of nutritional

food products and imparting related knowledge

through cafes, packaged meal subscription programs

and in such other capacity as may decide from time

to time, 3. A copy of the draft memorandum and

articles of association of the proposed company may

be inspected at the office atFlat No. 10, 2nd Floor,

Manoj Kunj, Senapati Bapat Marg, Matunga (W),

Mumbai 400016. 4. Notice is hereby given that any

person objecting to this application may

communicate their objection in writing to the

Registrar at Central Registration Centreat Indian

Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8,

Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana),

Pin Code- 122050, within twenty-onedays from the

date of publication of this notice, with a copy to the

Name(s) of Applicant

1. Mr. Akhil Mukesh Gupta: Sd/-

2.Mr. Ayush Ashok Gupta: Sd/-

company at its registered office

Dated this 31st day of August, 2019

W W TECHNOLOGY HOLDINGS LIMITED

CIN: L67120MH1983PLC029357 Regd. Office: 1st Floor, Nisarg Apartment, Besant Road, Vile Parle (W), Mumbai-400056. Tel.: 022-67147800, Fax: 022-67804766 Email ID: wwtech2013@gmail.com / Website: www.wwtechnology.in

NOTICE OF THE 36" ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that

- The 36th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, September 30, 2019 at 12.30 p.m. at 1" Floor, Nisarg Apartment, Besant Road, Vile Parle (W), Mumbai-400056 to transact the business as set forth in the Notice convening the AGM.
- Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for 2019 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company Depository Participant. The same are also available on the website of the Company at www.wwtechnology.in. For members who have not registered their E-mail IDs with the Company physical copies of the above documents have been sent at their registered address in the permitted mode. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the
- cut-off date 23.09.2019 may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system of National Securities Depository Limited ("NSDL") from a place other than venue of the AGM ('remote evoting"). All the members are informed that:
- The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through
- The remote e-voting shall commence on 27.09.2019, (10:00 a.m.)
- The remote e-voting shall end on 29.09.2019, (5:00 p.m.) iv. The cut - off date for determining the eligibility to vote by electronic means or at the
- E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 p.m. on 29.09.2019 vi. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cutoff date i.e 23.09.2019 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if a person is already registered with NSDL for evoting then existing user ID and password can be used for casting vote
- vii. Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by NSDI beyond 5:00 p.m. on 29.09.2019 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper;
- viii. The Notice of AGM is available on the Company's website www.wwtechnology.in and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com
- ix. in case of gueries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800 22 2990
- The Register of Members and the share Transfer books of the Company will remain closed on September 22, 2019 to September 30, 2019 for annual closing and determining the entitlement to the shareholders

For W W Technology Holdings Limited

Place: Mumbai Paresh Mulji Kariya Date: 05th September, 2019

SUPRA PACIFIC MANAGEMENT CONSULTANCY LIMITED Registered Office: 1/203, Vishal Complex, Narsing Lane, Off. S.V. Road, Malad (West), Mumbai - 400 064

CIN No.L74140MH1986PLC039547

Notice of Annual General Meeting, E-voting and **Book Closure**

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the company will be held on Friday, 27th September, 2019 at 10.00a.m. at the Corporate office of the Company at 402,4th Floor, Apollo Complex, R.K. Singh Marg, Andheri (E), Mumbai - 400 069, to transact thebusiness as set out in the notice calling AGM.

The Annual Report including the notice calling AGM has been sent in electronic mode to members whose e-mail IDs are registered with their Depository Participant(s) / Company / R&TA, unless the members have registered their request for a hard copy of the same. Physical copy of the annual report has been sent to those members who have not registered their e-mail IDs with the Company or Depository Participant(s). The Company has already completed the dispatch of annual report including notice calling AGM both physically as

website (www.suprapacific.com). Members may also download Annual Report from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office address of the Company.

The annual report including the notice calling AGM are also available on the Company's

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from 21st September, 2019 to 27th September, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

Pursuant to Regulation 44 of The SEBI (LODR) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company is providing to its members facility to cast their vote by electronic means (e-voting) on all the resolution set forth in the notice of AGM. The e-voting period commences on 24th September, 2019 at 09:00 A.M. (IST) and ends on 26th September, 2019 at 5:00 P.M (IST).

The e-voting module shall bedisabled by CDSL thereafter the Membersare further

- a) Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 pm on 26"September, 2019. b) The facility for voting through ballot paper shall be made available at the meeting, only
- to those members attending the meeting, who have not already casted their vote by remote e-voting facility.
- A member may participate in the general meeting even after the exercising the right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the meeting.
- The shareholders holding shares either in dematerialized or in physical form, as on cut
- off date (i.e. 20*September, 2019), may cast their vote electronically. The shareholders who acquired shares and became members of

the Company after the dispatch of Notice of the AGM may obtain login ID and password for e-voting by sending email to the Company at email id info@suprapacific.com.

In case any query/grievance(s) connected with the electronic voting, members may please refer to the Frequently Asked Question (FAQ) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or the grievances can be addressed to the Company Secretary at the Registered Office of the Company or email id info@suprapacific.com

For SUPRA PACIFIC MANAGEMENT CONSULTANCY LIMITED

MID EAST PORTFOLIO MANAGEMENT LIMITED

Registered Office: 1/203, Vishal Complex, Narsing Lane, Off. S.V. Road,

Malad (West), Mumbai - 400 064

Email: info@mideastportfolio.com, Website: www.mideastportfolio.com

CIN No.L74140MH1991PLC062925

Notice of Annual General Meeting, E-voting and Book

Closure

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the company will be

held on Friday, 30th September, 2019 at 10.00 A.M. at the Corporate office of the Company

at 402, 4th Floor, Apollo Complex, R. K. Singh Marg, Andheri (East), Mumbai - 400 069,

The Annual Report including the notice calling AGM has been sent in electronic mode to

members whose e-mail IDs are registered with their Depository Participant(s) / Company

/ R&TA, unless the members have registered their request for a hard copy of the same.

Physical copy of the annual report has been sent to those members who have not registered

their e-mail IDs with the Company or Depository Participant(s). The Company has already

completed the dispatch of annual report including notice calling AGM both physically as well

The annual report including the notice calling AGM are also available on the Company's

website (www.mideastportfolio.com). Members may also download Annual Report from the

Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR)

Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company

shall remain closed from, 27" September, 2019 to 30" September, 2019 (both days inclusive)

Pursuant to Regulation 44 of The SEBI (LODR) Regulations, 2015 and Section 108 of the

Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration)

Rules, 2014, as amended from time to time, the Company is providing to its members facility

to cast their vote by electronic means (e-voting) on all the resolution set forth in the notice

of AGM. The e-voting period commences on 27th September, 2019 at 10:00 A.M. (IST) and

The e-voting module shall bedisabled by CDSL thereafter the Members are further

The facility for voting through ballot paper shall be made available at the meeting, only

to those members attending the meeting, who have not already casted their vote by

to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the meeting.

A member may participate in the general meeting even after the exercising the right

The shareholders holding shares either in dematerialized or in physical form, as on

The shareholders who acquired shares and became members of the Company after the

dispatch of Notice of the AGM may obtain login ID and password for e-voting by sending

In case any query/ grievance(s) connected with the electronic voting, members may please

refer to the Frequently Asked Question (FAQ) and e-voting manual available at

www.evotingindia.com under help section or write an email to

helpdesk.evoting@cdslindia.com or the grievances can be addressed to the Company

Secretary at the Registered Office of the Company or email id info@mideastportfolio.com.

For MID EAST PORTFOLIO MANAGEMENT LIMITED

KISHOR A. SHAH

CHAIRMAN

cut off date (i.e. 24th September, 2019), may cast their vote electronically.

email to the Company at email id info@mideastportfolio.com

e**papea sfamanacaua** express.com

a) Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 pm on 29th September, 2019.

to transact thebusiness as set out in the notice calling AGM.

at the Registered Office address of the Company.

ends on 29th September, 2019 at 5:00 P.M (IST).

remote e-voting facility.

Place: Mumbai

for the purpose of AGM of the Company.

Place: Mumbai Date: 5th September, 2019

KISHOR A. SHAH CHAIRMAN

S. E. Railway Tender e-Tender Notice No.: E-DRM-Engg-

ADRA-221-19, Dated: 03.09.2019 (One) no. e-Tenders for P.Way Zonal Works is hereby invited by the DRM (Engg)/Adra, S.E. Railway for and on behalf of the President of India as per undermentioned details: Description of works: O.T. for Misc. P.Way Zonal works for the period from 01.10.2019 to 30.09.2021 under the jurisdiction of Sr. Section Engineer (P.Way)/Bankura. Tender value ₹ 1,40,00,000/-. The closing date and time of e-tenders is on 30.09.2019 at 15.00 hrs. Details of above e-Tenders may please be seen at website

www.ireps.gov.in 高日口LL口 FINVEST (INDIA) LTD CIN: L51900MH1985PLC036991

REGD OFFICE: Unit No 803, Morya Blue

Moon, 8th Floor, Veera Industrial Estate,

New Link Road, Opp. Laxmi Industrial Estate, Andheri (West), Mumbai - 400053

NOTICE NOTICE pursuant to Regulation 29, 47 (1)(a), 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 and any amendment thereto, is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held at Registered Office of the Company situated at Unit No 803, Morya Blue Moon, 8th Floor, Veera Industrial Estate, New Link Road, Opp. Laxmi Industrial Estate, Andheri (W), Mumbai - 400053, on Wednesday, 11th day of September, 2019 to consider and approve the Ind AS Un - Audited Financial Results along with Limited Review Report for the Quarter ended 30th June, 2019 along with other routine business.

For Apollo Finvest (India) Limited.

Mikhil Innani Managing Director Place: Mumbai Date: 05.09.2019 DIN: 02710749

GARNET

GARNET INTERNATIONAL LIMITED Regd. Off:- 901, Raheja Chambers,

Free Press Journal Marg, Nariman Point Mumbai - 400021, Maharashtra CIN No.: L74110MH1995PLC093448 Tel No.: 91-022-22820714 Email ID: secretarial@garnetint.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on

Saturday, 14th day of September, 2019 inter alia

to consider, approve and take on record Un-

Audited Financial Results (Standalone and

Website: www.garnetint.com

NOTICE

consolidated) of the Company for the quarter ended 30th June, 2019. Pursuant to the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, has been already closed by the Company w. e.f 01st July, 2019 for all the Directors and other persons covered under the Code till 48 hours

The information contained in this Notice i also available on the website of the Company i.e. www.garnetint.com and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com. For GARNET INTERNATIONAL LTD

after communication of aforesaid Financial

Place: Mumbai Date: 05.09.2019

Results to the Stock Exchanges.

Ramakant Gaggar **Managing Director** DIN: 01019838

along with the Annual Report for the Financial Year 2018-19.

RAJASTHAN RENEWABLE ENERGY CORPORATION LIMITED (Government of Rajasthan undertaking) E-166, Yudhisthir Marg, C-Scheme, Jaipur CIN U40101RJ 1995SGC009847 Phone: 0141-2229055 / 2221650 / 2225859 Fax: 0141-2226028 Email: rrec2016@gmail.com, Website: www.energy.rajasthan.gov.in/rrecl

Notice Inviting Tender (TN-05/2019-20)

Online Tenders are Invited for the work of Design, Supply, Erection, Testing 8 Commissioning and Operation & Maintenance (O&M) of Grid Connected Rooftop Solar Powe Projects of 50 MW capacity on State Government Buildings/ State Government undertaking Buildings in Rajasthan under RESCO Mode. For more details, visit http://eproc.rajasthan.gov.in www.energy.rajasthan.gov.in/rred and http://sppp.rajasthan.gov.in. The Tender Documen may be downloaded from 04.09.2019, 04.00 PM.

NIB No. - REC1920A0007 & UBN No. - REC1920WLRC00008 Raj.Samwad/C/19/2317 Director (Technical)

Kipest Kilpest India Limited

CIN: L24211MP1972PLC001131 Registered office: 7-C. Industrial Area. Govindoura. Bhopal-462023 Ph: 91-755-2586536/2586537 Fax: 91-755-2580438, Website: www.kilpest.com

NOTICE NOTICE is hereby given that the 47th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 25th September, 2019 at 11:30 AM at the Registered office of the company at 7-C, Industrial Area, Govindpura, Bhopal-462023 to transact the businesses as

set out in the AGM Notice dated 23rd May, 2019 which forms part of the Annual Report of the

Pursuant to the provisions of section 101 of the Companies Act 2013 and Regulation 36 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (hereinafter referred as "LODR") electronic copies of the notice convening the AGM and annual report for the Year 2018-19 have seen sent by e-mail to all those members of the company whose e-mail ID(s) are registered with Company/ M/s Adroit Corporate Services Pvt. Ltd., the Registrar and

Share Transfer Agent (hereinafter referred as "RTA"). Physical copies of the notice convening the AGM and Annual Report for the year 2018-19 have been sent to all the members of the Company, who have requested for the same, at their registered address through the permitted mode. The said documents have been uploaded on the Company's website www.kilpest.com. Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books of the Company shall remain closed from 19th September, 2019 to 25th September, 2019 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and to ascertain the dividend entitlement of members who will receive the dividend for financial year 2018-19, if approved at the AGM.

In terms of section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of LODR and Secretarial Standard on General Meeting (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide electronic voting (viz remote e-voting) facility to its members related to the businesses of 47th AGM of company and such businesses may be transacted through voting by electronic means as aforesaid. The E-voting includes remote e-voting. The term "remote e-voting" means voting electronically from a particular place other than the

The details pertaining to remote e-voting process are as follows The Business as set out in the notice of AGM may be transacted by electronic mode.

- 2. The remote e-voting period commences on Sunday, 22nd September, 2019 at 9:00 AM and ends on Tuesday 24th September, 2019 at 5:00 PM
- Members holding shares as on the cut-off date i.e. 18th September, 2019 are eligible for casting their votes electronically (viz. through e-voting process)
- The remote e-voting module will be disabled by CDSL after 5:00 PM on 24th September. 2019 and thereafter remoter-voting shall not be permissible.
- 5. Any person who acquires shares and become members of the company after dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. 18th September, 2019, may
- obtain login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. 6. Please note that a member, who has cast the vote by way of remote e-voting prior to the
- meeting, may also attend the meeting but shall not be entitled to vote thereat again and if they do so, the voting done by remote e-voting shall prevail. The Annual Report of Company containing aforesaid AGM Notice, detailed
- instructions/procedures for E-voting etc are available at the website of the company i.e. www.kilpest.com for download by members as may be required by them. Further the said AGM Notice and detailed instructions/procedures for E-voting etc are available at the website of CDSL viz. www.evotingindia.com The Board of Directors has appointed Mr. P.K. Rai , Practicing Company Secretary, Bhopal
- transparent manner and submit report thereof to the chairman of accompany in due course In case of any query about e-voting etc, you may refer the frequently Asked Questions (FAQs)

(M.No. 6313, C.P. No. 3779) to scrutinize the entire voting process of Company in a fair and

Shareholders and e-voting User Manual - Shareholder available at the downloads section www.evotingindia.com or call to CDSL toll free no. 18002005533. In case of any grievance or requirement for any instant support related to e-voting or AGM

related matter(s), members(S) may contact Mr. D.K. Dubey. Director at his email id d.dubey@kilpest.com or can contact him on Phone No. 91-755-2586536/2586537

For KILPEST INDIA LIMITED

PLACE: BHOPAL DATE: 04/09/2019 **DHIRENDRA DUBEY** Director

UTTAR HARYANA BIJLI VITRAN NIGAM **CORRIGENDUM NOTICE**

Sr. No.	Letter/Memo No. & Date	Name of Deptt./Board/ Corp/Auth.	Old Reference/ NIT/Tender No.		Website of the Deptt./Board/ Corp./Auth.	Nodal Officer/ Contact Details/E-mail
1.	Ch-22/ NIT No. 263/ UH/JICA/YNR/ B-606/DD-II Dt. 02.09.2019	UHBVN	NIT No. 263/ UH/JICA/YNR/ 2019-20/B-606/ Pkg-30	CORRIGENDUM-III Bifurcation/ Trifurcation of 41 Nos. Overloaded 11 kV Feeders under OP Circle Yamunanagar- JICA Project. Closing Date: 24.09.2019 Opening Date: 25.09.2019	www.uhbvn.org.in 78531/Hry	XEN/DD-II, UHBVN, Panchkula Tel. No. 0172-3019143, E-mail: xendd2@uhbvn. org.in

glenmark

GLENMARK PHARMACEUTICALS LIMITED

CIN: L24299MH1977PLC019982

Registered Office: B/2, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026. Corporate Office: Glenmark House, B. D. Sawant Marg, Chakala, Off Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 099. Tel No.: +91-22-4018 9999 Fax No.: +91-22-4018 9986 Website: www.glenmarkpharma.com; Email: complianceofficer@glenmarkpharma.com

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 27th September, 2019 at 11.00 a.m. at Sunville Banquet & Conference Hall, 3rd Floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018, to transact the business as set out in the Notice dated 29th May, 2019 sent to the Members

The Notice convening the AGM (including remote e-voting) and Annual Report 2018-19 have been sent to all the members in electronic mode whose e-mail ids are registered with the Company/ Depository Participant(s). Physical copies of the Notice convening the 41st AGM and Annual Report 2018-19 have been sent to other members at their registered address. The dispatch of Notice alongwith Annual Report and other documents/ e-communication to Members has been completed in permitted mode on 3rd September, 2019. These documents are also available on Company's website www.glenmarkpharma.com and the relevant documents to the items of business to be transacted at the AGM are available for inspection at the Registered Office/ Corporate Office of the Company during working hours between 11:00 a.m. and 1:00 p.m., on working days of the Company up to and including the date of the

A member entitled to attend and vote at the meeting may appoint a Proxy to attend and on a poll, vote instead of himself/ herself and a proxy need not be a member of the Company. Proxies in order to be effective must be received by the Company at its Registered Office not later than 48 hours before the commencement of the meeting.

Members are hereby informed that in compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and relevant regulation of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote at the 41st AGM by electronic means and the business may be transacted through the e-voting services ("remote e-voting") provided by Karvy Fintech Private Limited("Karvy") The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the

- Members holding shares either in physical form or in dematerialized form as on 20th September, 2019 (Cut-off date), may cast their vote electronically on the ordinary and special business as set out in the Notice convening the AGM through electronic voting system of Karvy. The remote e-voting period shall commence on 24th September, 2019 (9:00 a.m. IST) and end on 26th September,
- 2019 (5:00 p.m. IST). Remote e-voting shall not be permitted beyond 5:00 p.m. IST on 26th September, 2019. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member cannot modify it subsequently. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User Manual for members available at the download section of http://evoting.karvy.com or contact Mr. V. Rajendra Prasad - Manager, Karvy Fintech Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032 Phone: +91-40-67161500, 33211000 or at toll free No. 1800 345 4001, who will address any grievances/queries connected with the remote e-voting. The USER ID for the purpose of remote e-voting for the persons who have become members post-dispatch of the AGM Notice would be - Folio No./DP ID - Client ID. In order to obtain the Password, you can click on forgot Password to generate a new Password or get in touch with Karvy at the details mentioned above. However, if you are already registered with Karvy for e-voting, you can use your existing User ID and Password for casting your votes.
- The facility for voting, either through electronic voting system or polling paper shall also be made available at the AGM and members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their vote at the meeting. Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

Book Closure: NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share

Place: Mumbai

Date: 3rd September, 2019

Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21st September, 2019 to Friday, 27th September, 2019 (both days inclusive) for the purpose of determining members who would be entitled to dividend if declared, at the AGM. The dividend on equity shares, if declared, at the aforesaid meeting, will be credited/dispatched on or after 1st October, 2019 to those members whose names appear on the Company's Register of Members/ the list of beneficial owners to be furnished by the depositories as on the close of the business hours on 20th September, 2019.

Members and all other persons concerned are hereby requested to take note of the above and lodge the share transfer deeds duly executed, notify change in address/ bank mandate, if any, with the Registrar & Transfer Agents M/s. Karvy Fintech Private Limited, Unit - Glenmark Pharmaceuticals Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032 on or before 20th September, 2019. Persons holding shares in dematerialised form are requested to notify the changes as aforesaid, if any, to their depository participant(s). By Order of the Board

> For Glenmark Pharmaceuticals Limited Sd/-**Harish Kuber**

Company Secretary & Compliance Officer

SANMIT INFRA LIMITED

website www.sanmitinfraltd.com

Registered Office: 601, Makhija Royale, 6th Floor, S. V Road, Khar (W) Mumbai Maharashtra .400052

CIN: L70109MH2000PLC288648

NOTICE OF 19TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING Notice is hereby given that the 19th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday,27th September,2019 at 12:30 p.m. at 601, Makhija Royale, 6th Floor S.V. Road , Khar (w), Mumbai-400052, to transact the businesses as set out in the Notice convening the AGM, which has been dispatched to the Members (Registered Post/Email) along with the

Notice is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10(1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and as per Regulations 42 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Register of Beneficial Owners, Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21" September, 2019 to Friday, 27". September, 2019 (both days inclusive).

Annual Report for the year 2018-2019. The Notice and Annual Report is also available on

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company offers the e-voting facility through Central Depository Service (India) Limited (CDSL) to enable the Members to cast their votes by electronic means on all the resolutions set out in the Notice convening the AGM.

The details required to be given under the Companies Act, 2013 and Rules made thereunder

. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Friday, 20th September, 2019 shall be entitled to avail the facility of remote e-voting and voting to be held at AGM on the business specified in the Notice of the Company. Remote e-voting period commence on Tuesday , 24" September, 2019 at 9:00 a.m.(IST)

and end on Thursday,26th September, 2019 at 5:00 p.m.(IST) and thereafter, the remote e-voting module shall be disabled by CDSL. Details of the manner of casting of votes are provided in the Notice of AGM posted on the

website of the Company viz. www.sanmitinfraltd.com. The Member who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again and members attending the meeting who have not cast their vote through e-voting shall be able to vote at AGM by Poll

Any person who becomes a member of the Company after dispatch of Notice and holds shares as on cut-off date may obtain the sequence number from the Company's Registrar and Share Transfer Agent at the address mentioned in the Annual Report. Any query /grievance in relation to the remote e-voting can be addressed to CDSL.

Marathon Futurex, A-Wing, 25th floor, NM Joshi Marg, Lower Parel East, Mumbai, Maharashtra 400013 Tel: 18002005533 / 022 2302 3333.Email: helpdesk.evoting@cdslindia.com For Sanmit Infra Limited

Date : 3rd September, 2019

Asahi Songwon Colors Limited

Regd. Office: "Asahi House", 13, Aaryans Corporate Park, Nr. Shilaj Railway Crossing,

Thaltej - Shilaj Road, Thaltej, Ahmedabad - 380 059, Gujarat Tel: 079 -39825000, email: cs@asahisongwon.com, www:asahisongwon.com, CIN:L24222GJ1990PLC014789

Management Association, ATIRA Campus, Dr. Vikram Sarabhai Marg, Vastrapur, Ahmedabad -380 015 at 11.30 a.m. to transact the ordinary and special business as set out in the AGM Notice. Pursuant to provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share

if declared by the members, will be paid within thirty days of declaration by members to those members whose name appears:

- (i) in respect of shares held in physical form, to those members whose names appear in the Register of
 - statements of beneficial ownership furnished by NSDL and CDSL as at the end of business on Friday, September 20, 2019.

Electronic copies of the Notice of AGM together with the Annual Report for the Financial Year 2018-2019

have been sent to the Members, whose email IDs are registered with the Company/Depositor Participant(s) and have been dispatched by the permitted mode to those Members who have not registered

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members the facility to cast their votes electronically (remote e-voting) and the business may be transacted through e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL). The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under: A person whose name appears in the Register of Members/ Beneficial Owner as on the Cut-off date i.e.

- September 20, 2019 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting or voting at the AGM.
- The remote e-voting will commence on September 24, 2019 (9:00 am) and ends on September 26, 2019 (5:00 pm). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.
- 3. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. September 20, 2019 may obtain the login Id and password by sending a request at cs@asahisongwon.com or at evoting@nsdl.co.in by mentioning their Folio No./ DP ID and Client ID No. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting
- Members may note that: a) the remote e-voting module shall be disable by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM
- may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The Notice of AGM will also available on the Company's website www.asahisongwon.com and on NSDL
- website www.evoting.nsdl.com. 6. In case of any query or grievance connected with e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800-222-990 or email to evoting@nsdl.co.in. Members may also write to the Company Secretary by email at cs@asahisongwon.com or at the registered office address.

By the Order of the Board of Directors Asahi Songwon Colors Limited

Sd/-

Place: Ahmedabad Date: September 04, 2019

Mrs. Paru M. Jaykrishna Chairperson and Mg. Director



GSS Infotech Limited

CIN: L72200TG2003PLC041860

Registered Office: Ground Floor, Wing-B, N heights, Plot No. 12, TSIICSoftware Units Layout Madhapur, Serilingampally Mandal, Rangareddy District, Hyderabad – 500081, Telangana, India Ph: +914044556600, Fax: +914040028703, Website: www.gssinfotech.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 16th Annual General Meeting (AGM) of the Shareholders of the Company will be held on Monday, 30th September, 2019, at 10:00 A.M. at Ellaa Suites, Jasmine Hall, Hill Ridge Springs, 25 Kancha, Gachibowli, ISB Road, Hyderabad – 500032.

The physical copy of the Annual Report including the Notice convening the AGM has been posted to those members, who do not have email IDs registered with the Company/Depository participants as on 23rd August, 2019. The same has been sent by e-mail on 3rd September, 2019, to those members who have registered e-mail IDs with the Company/Depository Participant for communication purposes. The Annual Report including the Notice of 16th AGM of the Company is available on the website of the Company and also available for inspection at the registered office of the Company during office hours on working days, except Saturday and Sunday.

In Compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with facility of "remote e-voting" (e-voting from a place other than the venue of AGM), through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL), to enable them to cast their votes at the 16th AGM.

In accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Company has fixed 23rd September, 2019, as the cut-off date to determine the eligibility to vote by electronic means or in the general meeting. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 23rd September, 2019, shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general meeting.

The remote e-voting period begins on Friday, 27thSeptember, 2019 at 09:00 a.m. and ends on Sunday, 29th September, 2019, at 05:00 p.m. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

The facility for voting, either through electronic voting system or ballot/polling paper shall also be made available at the venue of the AGM. The members who have already cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again at the AGM. A member entitled to attend and vote at the meeting, is entitled to appoint one or more proxies to attend and vote on a poll instead of himself / herself and the proxy or proxies so appointed need not be a member or members, as the case may be, of the Company. The proxy form duly completed should be deposited at the registered office of the Company not later than 48 hours before the time fixed for holding the meeting.

The notice of the AGM forming part of the Annual Report is displayed on the website of the Company at http://www.gssinfotech.com/about/annual-report.php and on the CDSL website at https:// www.cdslindia.com/evoting/EvotingInstanceAndResults.aspx. Those persons who have acquired shares and have become members of the Company after the

despatch of Notice of AGM by the Company and whose names appear in the Register of members or Register of beneficial owners as on the cut-off date i.e. 23rd September, 2019, can view the Notice of the 16th AGM on the Company's website or on the website of CDSL. Such members can exercise their voting rights through remote e-voting by following the procedure as mentioned in the Notice of AGM under the heading "E-VOTING" or by voting at the general meeting. In case of any queries / grievances relating to voting by electronic means, the shareholders may

contact at the following address: Mr. Mehboob Lakhani, Assistant Manager - Central Depository Services (India) Limited, 16th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. Contact No :18002005533 and email id: helpdesk.evoting@cdslindia.com NOTICE is also given under Section 91 of the Companies Act, 2013, that the Register of Members

September, 2019 (both days inclusive)

and Share Transfer Books of the Company will remain closed from 23rd September, 2019 to 30th

By order of the Board For **GSS Infotech Limited**

Place: Hyderabad Mohammad Anwar ulHaq Abdul Mannan Date: 4th September, 2019 Company Secretary

Sanjay Makhija Managing Director DIN-00586770

NOTICE

Notice is hereby given that 29th Annual General Meeting ("AGM") of Asahi Songwon Colors Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, 27th day of September, 2019, at AMA Seminar Hall, Ahmedabad

Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 21, 2019 to Thursday, September 27, 2019 (both days inclusive) for payment of dividend and AGM of the Company. The dividend,

Members of the Company on Friday, September 20, 2019. (ii) in respect of shares held in electronic form, to those beneficial owners whose names appear in the

their e-mail IDs with the Company/Depository Participant(s). The same is also available on the website of the Company at www.asahisongwon.com. Members of the Company are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of SEBI

आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांची पथर्क मदकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासन व पोलीस यांचे वरिष्ठ अधिकारीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.

मजला/१९०१ हिशानंदानी नॉलेज पार्क, एस्हेन्यू, पवर्ड, मुंबर्ड – ४०० ०७६ ० • फॅक्स नं. ०२२-६६७५ १०२४ b.co.in • बेक्साईट : www.irb.co.in 98PLC115967

स्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड (कंपनी) त लाभांशाचा दावा करण्यात आलेला ४ (६), सोबत वाचावे गुंतवणूकदार गिंडेट ट्रान्सफर आणि रिफंड) नियम । ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयर्ड्पीएफ) - १३ या वित्तीय वर्षासाठी संबंधित ावा न केलेल्या लाभांशांशी संबंधित

संबंधित समभागधारकांना त्यांच्या केला आहे, म्हणजे आयर्डपीएफला गठवले आहेत. समभागधारकांना ४ राज्याचा सल्ला देण्यात येत आहे. ज्या केले जाणार आहेत त्या संबंधित www.irb.co.in या वेबसाइटवर

गात आहे की ४ डिसेंबर २०१९ पर्यंत च्या कालावधीत ज्या समभागांबाबत गेणतीही सूचना न देता आयईपीएफला त करण्यात आलेल्या समभागा (गां)

तांतरण झाल्यावर ते आयईपीएफकडून त. त्याचे तपशील येथे उपलब्ध आहेत

निबंधक म्हणजे मेसर्स कार्वी फिनटेक डेव्हलपर्स लिमिटेड) यांच्याशी कार्वी यनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, कतात ०४० ६७१६२२२२ / टोलमुक्त कंपनी सेक्रेटरी यांच्याशी या इमेलवर २२ ६६४०४२२० संपर्क साधू शकतात.

दिनांक : सप्टेंबर ४, २०१९

ठिकाण : मुंबई

G glenmark

GLENMARK PHARMACEUTICALS LIMITED

सी आय एन नं.: L24299MH1977PLC019982

रिजस्टर्ड ऑफिस: बी/२, महालक्ष्मी चेम्बर्स, २२, भुलामाई देसाई रोड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ००२६. कॉपिरेट ऑफिस: ग्लेनगार्ड हाऊस, बी.डी. माबत मार्ग, चकाला, चेस्टर्न एक्सप्रेस हायवसमार, अधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९९.

फोन नं.: +९१-२२-४०१८ १९९९ फॅक्स नं.: +९१-२२-४०१८ ९९८६

वेबसाइट: www.glenmarkpharma.com; ई-नेल: complianceofficer@glenmarkpharma.com

सूचना

याद्वारे सुन्ता रेण्यात येते की, कंपनीच्या सभामदांची ४१वी बार्षिक सर्वेसाधाण समा (एकीएम) शुक्रवार, वित्रांक रक्ष सर्टेंबर २०११ रोजी सकाळी ११.०० वाजाता सनिवित्ते वैंबनेट खेंड कॉन्फरन्स होंल, इस मजना, हो जैनी बेझंट रोड, बरळी, मुंबई - ४००० ०१८ येथे, सभामदांना २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालानोधत पाठिवण्यात आलेस्या दिनांक २९ मे २०१९ रोजीच्या मुचनेत उल्लेख केलेले कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात आली आर्थ- सभा आर्थित करण्यात सुन्या (रिसोट ई-क्होटिंगसिंहत) आणि २०१८-१९ चा वार्षिक अहवाल, ज्या सभामदांन ई-मेल आयडीज कंपनीकडे (रिचांक्रिसरी पार्टिंसपेटस्कडे नीदिवलेले आहेत, त्यांना इलेक्ट्रोनिक माध्यमातृत पार्टिंगस्यात आलेले आहेत. ४१वी वार्षिक सम्बाधाण सभा आणीत करण्याते पार्टिंगस्यात आणि २०१८-१९ चा वार्षिक अहवाल आणि इतर दस्तरोकन अलि २०१८-१९ वा वार्षिक अहवाल आणि इतर दस्तरोकन इस्तिच्या कंपनीच्या ई-कस्युनिकंशन यांच्यासिंहत सभासदांना सूचना पार्टिंगस्याचे काम ३ सर्टेंबर २०१९ रोजी संत्रत समेल नाध्यमातृत पूर्ण केलेले आहे. हे दस्तरोकन कंपनीच्या अलिक अलिक विवार समेल्या संत्रतस्य कंपनीच्या अलिक अलिक विवार समेल्या संत्रतस्य व्यव्याचे अलिक आर्थालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी १०० हा कामकाजाच्या वेळत समेल्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

ह्या कामकाजाच्या वकत समस्या तारवापना उपलब्ध जारका या समेस उपस्थित राहून मतदान करण्यास पात्र असलेला समासद त्याच्या/तिच्यापेवजी उपस्थित राहून मतदान करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करू शकेल आणि असा प्रतिनिधी कंपनीचा समासद असण्याची आवश्यकता नाही. प्रतिनिधी प्रपत्रे परिणानकारक होण्यासाठी ती सभा सरू होण्याच्या किमान ४८ तास अधी कंपनीच्या

नींदणीकृत कार्यालयात प्राप्त झाली पाहिजेत.
समासदांना याद्वारे साहिती देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३च्या कलम १०८ आणि बेळांवळी सुधारणा करण्यात आलेला कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रणासन) नियम, २०१४ मधील नियम २०च्या तसेच सेवी (लिस्टिंग ऑक्निंगन अंड डिक्लोजर रिक्यायर्गेटस्) रेग्युलेयन्स, २०१४ नधील संबंधित विनियमांच्या प्रणासन) नियम, २०१४ मधील नियम २०च्या तसेच सेवी (लिस्टिंग ऑक्निंगन अंड डिक्लोजर रिक्यायर्गेटस्) रेग्युलेयन्स, २०१४ नधील संबंधित विनियमांच्या प्रस्तान देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि हे कामकाज सहयावानांतर्गत कंपनी समासदांना त्यांचे मत ४१व्या वार्षिक सर्वेसाधारण सभेना इंन्डोटिंग सर्विसंसच्या मध्यमातून ("रिमोट ई-व्होटिंगसहित") पार पाइले जाऊ शकेल. इंन्डोटिंगसहित्या तप्योलवार सुचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या आहेत. सभासदांनी कृपया पुढील बार्बीची नींद ध्याची.

- -काटिगसाठीच्या तपरालिवार मुचना वापक सबसाधारण समध्या मूचनत १२००व्या अकतः तमालकता कृष्या उवाल वाचार नार व्यवस्था दिनांक २० सटेंबर २०१९ रोजी ("कट-ऑफ-डेट") प्रत्यक्ष स्पात किंवा हिमटेरिजलाईड्ड स्पात भाग धारण करणारं समासद, वार्षिक सर्वसाधारण समा अभिनेत करणाच्या सूचनेत उल्लेख केलेल्या सामान्य आणि विशेष टरावायरील त्यांचे मत, कारवी यांच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या साध्यमातून देऊ अकतील
- स्थिट ई-व्होटिंगचा कालावधी २४ सटेंबर २०१९ (सकाळी ९.०० बाजात, भाप्रवे) जुरू झेउन २६ सटेंबर २०११ रोजी (झार्यकाळी ५.०० बाजात, भाप्रवे) संग्ल. दिनांक २६ सटेंबर २०१९ रोजी सार्यकाळी ५.०० वाजाता, भाप्रवे) संग्ल. दिनांक २६ सटेंबर २०१९ रोजी सार्यकाळी ५.०० वाजाता रिगोर ई-व्होटिंग करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. काही शंका असल्यास, तुन्ही http://evoting.karvy.com व्या डाऊनलंडिस संवशनमध्ये उपलब्ध असलेल्या वार्रवार विचारले जाणार प्रण (प्रक्रपुष्ट्य) आणि सभासदासाठीच ई-व्होटिंग पूजर मंत्रुअल पाहू शकाल किया बी. वी. राजेंद्र प्रसाव-व्यवस्थापक, कारवी प्रीनटेक प्रायवेट लिमिटेक, कारवी वेलेनियकम टॉवर बी. मूखंड क. ३१-३२, गविबावली, फायनाविकाल विदिश्त, नाकारमणुक, सिर्तिगमपलली, हैहाबाद-५०० ३५, पर्ट क्रिकेटिंग कर इस्टिंग उपलब्ध तकारी श्रीका प्रवास उपलब्ध तकारी श्रीका प्रवास उपलब्ध तकारी श्रीका उपलब्ध तकारी श्रीका प्रवास विकार के किया दिन्य है-व्होटिंगसाठीचा युजर आयडी हिगोर करायाकारी तिल विचार के स्थाप स्था
- इलंक्ट्रॉनिक मतदान पणालीच्या किंया मतपित्रकेच्या माध्यमातुन मतदान काण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण समेतती उपलब्ध कमन देण्यात येईल आणि ज्या समासदानी त्यांचे मत रिमोट ई-कोटिंगने दिलेले तसेल, ते त्यांचे मत ह्या सभेत देक शकतील. वार्षिक सर्वसाधारण सभेव्या आधीच ज्या समासदानी त्यांचे मत रिमोट ई-कोटिंगच्या याध्यमातून दिलेले असेल ते मुद्धा वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहू शकतात, पण त्यांना त्यांचे मत पुन्ता देण्याचा

पुस्तिका बंद:

पुस्तका बद: कंपनी कायावा, २०१३च्या कलम ११ च्या अनुपंगाने यापुढे अशी सूचना रेण्यान येते की, कंपनीच्या मभामदांची तोंडवही आणि भाग इस्तांतरण पुस्तिका शनिवार, विनांक २१ सटेंबर २०१९ ते शुक्रवार, विनांक २७ सटेंबर २०१९ पर्यंत (बीन्ही विवस संगाविष्ट), जर ह्या वार्षिक सर्वसाधरण सभेत लाभांग जाहीर करण्यात आला, तर तो मिळण्याम कोणने सभामद यात्र असतील हे दर्शवण्यासाठी वंव हेवण्यान येतील सममागांवरील लाभांग, जर उपरोक्त सभेत जाहीर झालाच, तर ज्या समामदांची नावे कंपनीच्या सभामदांच्या नोंदवहीत २० सटेंबर २०१९ रोजी कामकाज बंद होताना डिचाईसर्टाजन सादर केलल्या लाभार्यी मालकांच्या यादीत असतील, त्यांच्या खात्यात दिनांक १ ऑक्टोबर २०१९ रोजी किंवा त्यानंतर जमा करण्यात येईल/पाठविला जाईल

अनुवात, आब्या आजात विकास अपनित्त हैं अपनित्त करण्यात येते की, त्यांनी बरील वार्वीची तींड व्यांची आणि यद्यायीच्य हस्ताकरित भाग हस्तांतरण करार समानत आणि इतर संबंधित व्यांतेना याद्वारे विनंदी करण्यात येते की, त्यांनी बरील वार्वीची तींड व्यांची कीनदेक प्रायंवेट लिगिटेड, युनिट - ग्लेनमार्क जन्म करावेत, पता /वैक श्रेटरमधील वदल असल्यास ते निवंधक आणि भाग हस्तांतरण अभिकृती कार्यो कीनदेक प्रायंवेट लिगिटेड, युनिट - ग्लेनमार्क कार्यास्थार लिगिटेड, कार्यास्थार केर्त्यास्थार कार्यास्थार कार्यास्था कार्यास्था कार्यास्थ

मंडळाच्या आदेशानुसर ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरिता

हरीश कुबेर कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

स्थान: मुंबई दिनांक: ३ सप्टेंबर २०१९